SVARAJ TRADING & AGENCIES LIMITED

Registered office :Office No.30,380/82 Amruteshwar Co-operative Housing Soc. Ltd. 2nd floor, Jagannath Sunkersett Road, Mumbai, Maharashtra-400002. Ph.:022-22053575 [CIN:L51100MH1980PLC022315]

August 17, 2023

The Manager BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Scrip No. 503624

Sub: Newspapers publication -Notice to Shareholders for 43rd Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 and in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India.

We enclose herewith an advertisement published in the newspapers viz. The Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on August 17, 2023 for intimating that the 43rd Annual General Meeting of the Company will be held on Friday, September 15, 2023 through Video Conferencing/Other Audio Visual Means without physical presence of Members at a common venue.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Svaraj Trading and Agencies Limited

HARRENDR HARRENDR A GUPTA A GUPTA

Harendra Gupta Managing Director DIN: 05335662 Email Id: svarajtradingagencies@gmail.com

UPDATE (GPO)

Pension Adalat

The Chief Postmaster General, Maharashtra Circle, Mumbai will be holding the 53rd Postal Pension Adalat for pensioners/family pensioners of Postal Department on 29th Sept 2023. Grievances regarding pensionary benefits pertaining to those who retired/died while in service from Department of Posts, Pensioners of Postal Department, Maharashtra and Goa States, which have not been settled within 3 months, will only be entertained in the Postal Pension Adalat. Cases involving purely legal points i.e. succession, Notional pension, TBOP/MACP Promotion, stepping up of pay and disciplinary cases involving policy matters and cases pending for review of DPC will not be considered in Pension Adalat. Pensioner should forward their grievance individually (not in bulk or on behalf of others) in triplicate in the proforma attached to Accounts Officer, Pension Adalat, O/o Chief Postmaster General, Maharashtra Circle, Mumbai GPO Bldg., 2nd Floor, Mumbai -400 001 on or before 25th-Aug - 2023. The applications received after 25th Aug 2023 will not be considered in the Pension Adalat.

UPDATE (VPM)

UPDATE (PNB)

DR VN Bedekar Institute of Management Studies, Thane bags accreditation from National Board of Accreditation (NBA)

Vidya Prasarak Mandal Thane's Dr V. N. Bedekar Institute of Management Studies (DR VN BRIMS), has been working on quality of education since 2005. It conducts two-year full-time Master in Management Studies (MMS) program of the University of Mumbai. The quality of education being the core focus of the top management, Dr VN BRIMS initiated the process of getting assessed for ISO certification in 2008. In 2023 the institute moved on and bagged accreditation from National Board of Accreditation (NBA) for its MMS program. The accreditation by NBA has been awarded for three years, starting from the academic year 2023-24. The NBA accreditation validates quality standards of the technical programs that have met stringent quality standards, providing the best of knowledge, skills and attitude, besides giving the students an extra edge over the others in the job market, thus adding more value to degrees from accredited programs. The parameters assessed by NBA include the vision and mission of the institute, its governance, its outcome-based approach for the program, teaching learning processes, students' overall development, quality of faculty and student faculty ratio, placements, research work, alumni relations, quality of relations institute enjoys with the industry and how the institute is performing on the journey of continuous improvement. DR VN BRIMS has always paved the way to provide guality, value-centric management education to its students. DR VN BRIMS, now also validated by NBA for its MMS program, strives to continue with its journey of achieving, promoting and providing quality in the field of management education with a student's centric approach.



Punjab National Bank celebrates 77th Independence Day

UPDATE (MAAC)

VFX training, gaming and multimedia, has launched a new training centre in Pune city at JM Road from MAAC. The institute premier and a pioneer in high-end 3 D animation, The centre was inaugurated by K N Raghavan, Chief Commissioner, GST and Customs. For this occasion MAAC Business partners Pankaj Dawre and Suresh Madhavan seen to with him. Institute Founded in 2001 and a major brand of Aptech Ltd., MAAC has trained over lakh of students. worldwide. It has in total over 130 centres in India and abroad, with cutting- edge infrastructure in over 65 + cities.

Punjab National Bank (PNB), nation's leading public sector bank, commemorated the 77th Independence Day at its headquarters and

CORPORATE BRIEFS



UPDATE (IOCL)

Hon. Minister Shri Hardeep Singh Puri Releases Rendition of National Anthem and Inspirational Video 'Jaya Hey'

On the occasion of India's Independence Day, the Honorable Union Minister for Housing & Urban Affairs and Petroleum and Natural Gas, Shri Hardeep Singh Puri Ji, released a rendition of India's National Anthem featuring sportspeople who have brought glory to India across various sporting disciplines and have been supported by Indian Oil Corporation Ltd. (IndianOil). The Union Minister also unveiled an inspirational music video titled 'Jaya Hey!', a creative expression that signifies our country's entry into an era where the principle of 'Nation First and First Always' is practiced daily by everyone, resulting in all-around Progress. During the unveiling of the National Anthem rendition and IndianOil's Sports Theme Song, Chairman IndianOil, Mr. Shrikant Madhav Vaidya eloquently conveyed the organization's commitment to these endeavors. IndianOil takes immense pride in playing a nurturing role, ensuring these athletes receive the support they require to succeed. Encouraging all sports and champions from the past, present, and future is the core mission of IndianOil. This contribution significantly contributes to nation-building, as sports unite souls. This initiative has the potential to inspire all Indians, and it is hoped that 'Jaya Hey' will motivate every Indian to contribute towards our great nation, making the motto of our Honorable Prime Minister of India, Narendra Modi Ji – "Nation First and First Always" – a reality!

UPDATE (WR)

Additional stoppage provided to Bandra Terminus-Ghazipur City superfast express at Kirakat station

According to a press release issued by Shri Sumit Thakur, Chief Public Relations Officer of Western Railway, the details are as under:- Train No. 20941/20942 Bandra Terminus – Ghazipur City Superfast Express has been provided with additional halt at Kirakat station with effect from 15th August, 2023. Train No. 20941 Bandra Terminus – Ghazipur City Superfast Express will arrive Kirakat station at 05.15 hrs and depart at 05.17 hrs. Similarly, Train No. 20942 Ghazipur City – Bandra Terminus Superfast Express will arrive Kirakat station at 20.41 hrs and depart at 20.43 hrs. For detailed information, passengers may please visit www.enquiry.indianrail.gov,in.

UPDATE (KRCL)

Konkan Railway Celebrates Independence Day – 2023

On the occasion of Independence Day, Shri Sanjay Gupta, Chairman & Managing Director of Konkan Railway Corporation Limited (KRCL), hoisted the National Flag at Konkan Rail Vihar in Nerul, Navi Mumbai followed by a parade conducted by the Railway Protection Force (RPF) of Konkan Railway. Addressing the spirited gathering of Officers and Staff of Konkan Railway. Shri Sanjay Gupta applauded the remarkable achievements of the corporation through the tireless dedication and relentless efforts put forth by all Employees. He emphasized the need to maintain this momentum and continue contributing to the growth and prosperity of the corporation. "Meri Maati Mera Desh," with the resonating tagline "Mitti ko naman, veeron ka vandan," Konkan Railway embraced a nationwide "Jan bhagidari" movement to commemorate 75 years of India's independence. It is the finale of Azaadi ka Amrit Mahotsav program. 'Meri Maati Mera Desh' celebrates the many achievements of the nation.

UPDATE (GSL)

GSL and MIPL embarks on development of critical electronic components for Indian Coast Guard & Navy

Goa Shipyard Limited (GSL) and Maritronics India Pvt. Ltd. (MIPL) Chennai have joint hands to indigenously develop crucial navigation equipments such as Radars, Electronic Chart Display & Information Systems (ECDIS) and Fiber Optic Gyros (FOG) for the Sea going vessels of

Indian Coast Guard& Navy. This collaboration represents mutual commitment for developing Electronic & Navigational Equipments under the Prime Minister's Vision of "Aatmanirbhar



Bharat" (Self Reliant India) and efforts being put in, in this direction could take India on a leap to transition from "MAKE IN INDIA" towards "MAKE FOR THE WORLD". This Strategic partnership has brought together the electronics manufacturing & research expertise of MIPL, Bangalore & the extensive experience of Goa Shipyard Limited in Ship Building and Defence. The significant progress achieved post signing of MOU between Mr. B K Upadhayay, CMD-Goa Shipyard Limited & Mr. Sri Venkatesan, Director- Maritronics India Pvt. Ltd during Aero Show at Bangalore in Feb 2023 shows the commitment for developing this in house capability.

UPDATE (WR)

GM WR hoisted the national flag on Independence Day The 77th Independence Day of our beloved nation was celebrated on Western Railway with the National Flag hoisted by Shri Ashok



Kumar Misra, General Manager of Western Railway at Western Railway Headquarters Office, Churchagte. On this august occasion, he inspected the ceremonial parade of RPF. Shri Misra addressed the gathering by extending his greetings of this solemn occasion to the Railwaymen and their families. According to a Press Release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Railway, in his Independence Day Message, General Manager Shri Misra briefed the gathering about the achievements & milestones accomplished by Western Railway recently. Shri Thakur stated that on this auspicious occasion, Smt. Kshama Misra - President of Western Railway Women's Welfare Organization (WRWWO) donated utility items to Jagjivan Ram Hospital which was handed to Dr. Hafeezunnisa, Principal Chief Medical Director of Western Railway. On this occasion, a short film titled "Azadi ke Rang Paschim Railway ke Sang" was presented which showcased the achievements and extraordinary milestones accomplished by Western Railway.

UPDATE (WR)

WR to extend trips of Bandra Terminus – Barmer special train For the convenience of passengers and with a view to meet the travel demand, Western Railway has decided to extend the periodicity of Train No. 09037/09038 Bandra Terminus - Barmer Weekly Special Train on Special Fare on existing composition, timings, stoppages, etc. According to a press release issued by Shri Sumit Thakur – Chief Public Relations Officer of Western Railway, Train No. 09037 Bandra Terminus - Barmer Special has now been extended up to 29th December, 2023. Train No. 09038 Barmer – Bandra Terminus Weekly Special has now been extended up to 30th December, 2023. For detailed information regarding timings of halts and composition, passengers may please visit www.enquiry.indianrail.gov.in.



across all its Circle and Zonal Offices as well as 10,000+ branches in the country. PNB MD&CEO Shri Atul Kumar Goel hoisted the National Flag at PNB Head Office in Dwarka in the presence of the Executive Directors, Chief General Managers, General Managers, and other bank employees. On this occasion, PNB also paid tribute to Shri Lala Lajpat Rai, freedom fighter and founder of PNB. The ceremony was also marked by the administration of national anthem and oath as well as staff cultural performances. PNB, as part of its CSR programme and through PNB Prerna, also pledged to support "Can Support" by sponsoring 150 medical visits to cancer patients in their homes to alleviate their multidimensional suffering. The bank also donated 30 blankets and a water cooler to the National Association for the Blind in Delhi.



| Dhruva Capi CIN-L67 REGD. OFF. : 003-A, "CIRCL | ital Sei | | s Lim | ited | Form No. INC-25A | HARYANA LEATHER CHEMICALS LTD. | LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED |
|---|--|--|--|---|--|---|---|
| | | | | | Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company | CIN: L74999HR1985PLC019905 | CIN: L65990MH1991PLC060535 Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), |
| Statement of Standalone Unaudited Fin. | Kesults for the qu | | | VEAR ENDED | Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region, Mumbai | Regd. Off: 72-77, HSIIDC Industrial Estate, Hansi Road, Jind-126102 (Haryana) Tel: +91-01681-226645, Fax: +91-01681-225101 | Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069. Website: www.llcl.co.in Email ID: grievances@llcl.co.in |
| S. | | and the second se | 1.03.23 30.06.2 NUDITED UNAUD | test and an international and an international and an international and | In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 | E-mail: info@leatherchem.com; Website: www.leatherchem.com | EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS |
| 1 Total income from operations (NET) | | 17.19 | | | AND | NOTICE OF THE 38 [™] ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE NOTICE | FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 |
| 2 Total Revenue from Other than Operation | ons (Gain on Sale o | and the second se | | 0.40 | In the matter of M/s Fairdeal Freight Solutions Limited having its registered office at Office No - 405, 4 th Floor, Sai Samarth, Deonar Village Road, Govandi (East), | Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 96 of the Companies Act, | (₹ In Lakhs Quarter Year Quarter |
| Assets and Shares (Exceptional items) Net Profit / (Loss) for the period (before | tax", exceptional | 162.78 | 0.28 1.54 | 6.97 | Mumbai-400088Applicant | 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 38 [™] Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled to | Sr. Particulars ended ended ended ended No. 30-Jun-23 31-Mar-23 30-Jun-22 |
| ³ &lor extraordinary Items #) | | | | | Notice is hereby given to the general public that the Company intending to make an application to the Central Government under Section 14 of the Companies Act, 2013 | be held on Saturday, the 16th day of September, 2023 at 12.30 p.m. at its Registered Office at 72-77, HSIIDC Industrial Estate, Hansi Road, Jind – 126102 (Haryana) to | Unaudited Audited unaudited 1 Total Income from Operations 11.31 107.56 10.02 |
| 4 Net Profit / (Loss) for the period before exceptional &/or extraord. Items #) | tax * (after | 78.84 | 0.28 1.54 | 6.97 | read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extraordinary General Meeting held on | transact business as detailed in the notice dated July 28, 2023. | 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, |
| 5 Net Profit / (Loss) for the period after ta | ax* (after | 78.84 | -1.10 1.54 | 5.60 | August 7, 2023 to enable the Company to give effect for such conversion. | The Company is under process of mailing Notice of AGM along with other required annexure to the members individually by post for the Financial year 2022-23 to those | Exceptional and/or Extraordinary items#) -19.48 -350.47 -6.54 3 Net Profit / (Loss) for the period before tax |
| exceptional &/or extraord. Items #) 6 Total Comprehensive Income for the pe | rind IComerizion | _ | | _ | Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his | members who have not registered their email Id with the Company/Depositories. In Compliance with the relevant circulars, Notice of AGM and the Audited Financial | 4 Net Profit / (Loss) for the period after tax |
| Profit / (Loss) for the period (after tax) | | | | | objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Western Region, Mumbal, Everest | Statements for the Financial year 2022-23 along with the Report of Director's and | (after Exceptional and/or Extraordinary items#) -19.48 -350.47 -6.54 5 Total Comprehensive Income |
| Comprehensive Income (after tax) 7 Equity Share Capital | | 78.84 | -1.10 1.54 326.17 326.1 | | 5 th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, within 14 (fourteen) days from the date of publication of this Notice with a copy to the Applicant Company at its Registered | Statutory Auditor's thereon and other relevant documents is being sent electronically to those members who have registered their e-mail addresses with the | for the period (after tax) -19.48 -350.47 -6.54 |
| 8 Earnings Per Share (before & after ext | traordinary items) | | | | Office at the address mentioned below: | Company/Depositories. These documents are also available on the company website www.leatherchem.com | 6 Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each) 8000.00 8000.00 8000.00 |
| (basic & diluted) Note: The above is an extract of the detail | led format of Una | udited Finan | cial Results for | r the quarter | Office No - 405, 4 ⁿ Floor, Sai Samarth, Deonar Village Road, Govandi (East), Mumbai 400088 | Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies | 7 Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - |
| ended on 30.06.2023, filed with the Bomba | y Stock Exchange | on 14th Aug | ust, 2023, unde | er Regulation | For and on behalf of | Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Book of the | 1. Basic : 0.00 -0.04 0.00 |
| 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Unaudited Financial Results is available o | in the Bombay Sto | ock Exchang | e (BSE Limited) | | FAIRDEAL FREIGHT SOLUTIONS LIMITED Sd/- | Company will remain closed from Saturday the 09.09.2023 to Saturday the 16.09.2023 (both days inclusive). | 2. Diluted : 0.00 -0.04 0.00 Notes: |
| websites (www.bseindia.com / scrip code : * · Provision of taxation is made on 31st Ma | | Ihruvacapita | l.com). | | Date : August 16, 2023 Tushar Hiralal Anam Director | Further in accordance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to | The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Result of Directory at its meeting held to day. |
| # - Exceptional and/or Extraordinary items with Ind-AS Rules / AS Rules, whichever is a | adjusted in the Sta | | | Contraction of the second s | Place: Mumbai DIN: 00217321 | time and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) | by the Board of Directors at its meeting held today b. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the |
| | Fun i | Sd/ IKA | PITAL SERVICES Allash karnaw | (AT) | | Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to all its members to exercise their rights to vote on the resolution through remote e-voting provided by | quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full |
| Place : Udaipur Dated : 14" August, | , 2023 MA | NAGING DIR | ECTOR, DIN - 00 | 0300998 | SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED | National Security Depository Limited (NSDL). The E-voting period commences on Wednesday the 13 th September, 2023 (10:00 a.m.) and ends on Friday the | format of the Standalone Financial Results for the quarter ended June 30,2023 ar available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's websit |
| | Jona - Contract Table Contracts on the | Contraction of the Contraction o | IMITE | D | CIN: L51100MH1980PLC022315 | 15 th September, 2023 (05:00 p.m.). The Members will not be able to cast their votes after the said period. The only Members who have not cast their votes by remote e-voting shall | (www.llcl.co.in) |
| Cabin No. 11, 7th Floor, Times | | Workflo, n | ext to Sai Ser | vice, | Registered Office: office No. 30, 2 ^{re} floor 360/82 Amruteshwar CHSL Jagannath Sunkersett Road, Mumbai-400002 | be able to vote at the meeting. | Landmarc Leisure Corporation Limite |
| Andheri Ea STATEMENT OF UNAUDITED FINANCIAI | st,Mumbai MH 4 L RESULTS FOR T | | | | Tel: +91-22-24964656/60, Fax: +91-22-24963055, Email: svarajtradingagencies@gmail.com, Website: www.svarajtrading.in | For Haryana Leather Chemicals Ltd. Place : Gurgaon SILU NANDA | sd K. R. Mahadeva |
| Sr. | the second secon | arter endec | í ľ | Rs. in lakhs) Year ended | NOTICE | Date : 16.08.2023 Company Secretary | Date : August 14, 2023 Whole Time Directo Place : Mumbai DIN: 0748585 |
| No. Particulars | | 31-Mar-23 Audited | 30-Jun-22 Unaudited | 31-Mar-23 Audited | 43 ^{ID} ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY This is to inform that the 43 ^{II} Annual General Meeting (the AGM) of the Members of Svaral Trading and | | |
| 1 Income (a) Revenue from Operations | 0.30 | 2.61 | | 2.61 | Agencies Limited (the Company) will be convened through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) | | |
| (b) Other Income | 0.51 | 0.42 | 8 | 3.86 | and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the SEBI LODR Regulations) read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, | | |
| (c) Total Income [(a) + (b)] 2 Expenses: | 0.81 | 3.03 | ~ | 6.47 | 20/2020 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and December 28, 2022 | | |
| (a) Purchase Cost (b) Changes in inventory | 1.86 (1.60) | 2.10 | 28 | 2.10 | respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities | FORM B PUBLIC ANNOUNCEMENT | RAJAPUR SARASWAT SANGH |
| (c) Direct Expenses | 0.01 | | 14294200 | | and Exchange Board of India ('SEBI Circulars'). The 43 ^{et} AGM of the Company will be held on Friday, September 15, 2023 through VC/OAVM facility | (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) | (Registered under Public Trust Act - No: F 636-Born) 11-12, Saraswat Sadan, 3rd floor, Dr. E Borges Road, Opp. KEM Hospital, |
| (d) Employee Benefits Expenses (e) Finance Costs | 12.37 30.62 | 3.96 0.49 | 1.28 | 8.47 0.49 | provided by the Central Depository Services (India) Limited ("CDSL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. | FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF | Parel, Mumbai - 400 012 Email: rajapursaraswatsangh@yahoo.co.in Website: www.rssmumbai.org |
| (f) Depreciation and Amortisation Expenses (g) Other Expenses | 0.41 16.52 | 23.00 | 1.04 | 29.86 | The Annual Report 2022-23 of the Company, inter-alia, containing the Notice of the AGM and the | BLUE CROSS ROAD SOLUTIONS LIMITED SL No. PARTICULARS DETAILS | NOTICE OF THE 73 ¹⁰ ANNUAL GENERAL MEETING |
| (h) Total Expenses [(a) to (g)] | 60.19 | 29.57 | 2.32 | 40.92 | Explanatory Statement, Financial Statements and other Statutory Reports will be made available on the website of the Company at <u>www.svaraitrading.in</u> and on the websites of the BSE Limited viz. | 1. Name of corporate debtor Blue Cross Road Solutions Limited 2. Date of incorporation of corporate 16th March 2013 | July 31, 202 To all the Members of the Sangh, |
| 3 Profit before Exceptional Items and Tax [1 (c) - 2 (h)] | (59.38) | (26.54) | (2.32) | (34.45) | www.bseindia.com. A copy of the same will also be made available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. www.evotingindia.com. | debtor | Notice is hereby given that the 73rd Annual General Meeting (AGM) of the Sangh will b |
| 4 Exceptional tems 5 Profit before Tax [3-4] | . (59.38) | (26.54) | (2.32) | (34.45) | Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of | 3. Authority under which corporate ROC-Mumbai debtor is incorporated / registered | held on Sunday the 3rd Sept. 2023 at 10.00 a.m. at GSB Seva Mandal's Shree Gur Ganesh Prasad Hall, Sion East, Mumbai 400 022 to transact the following business. |
| 6 Tax Expense: | (******) | 100.04) | yanata) | (04.40) | which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. | 4. Corporate Identity No. / Limited U51101MH2013PLC241062 Liability Identification No. of | AGENDA 1. Prayer |
| (a) Current Tax (b) Deferred Tax | 1.26 | 0.20 | 2 | 0.20 | The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent | 5, Address of the registered office and Unit No.406, B Wing, Cello Triumph I.B. Patel Road, | 2. Condolence's |
| (c) Earlier Year Tax Adjustments 7 Profit after Tax [5 - 6] | (60.64) | 1.00 | (2.32) | 1.00 (35.65) | electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrar)/Depository Participants (the DPs). As per the SEBI Circular, no | principal office (if any) of corporate Goregaon (East) Mumbai Mumbai City Mh 400063. | To read and confirm the minutes of the last AGM held on September 25th, 2022 Presentation and approval of Annual Report for the year ending 31st March 2023 |
| 8 Other Comprehensive Income (net of tax) | (or or) | 467-14) | (e.oe) - | | physical copies shall be sent to any Member. The Members of the Company holding shares either in physical/demat form and who have not | 6. Date of closure of Insolvency 8th August 2023 | Presentation and approval of Audited Statement of Accounts and Auditor report for th year ended 31st March 2023 |
| 9 Total Comprehensive Income for the period [7+8] | (60.54) | (27.74) | (2.32) | (35.65) | registered/updated their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrar)/Depository Participants (the DPs) are requested to follow the following process for procuring | Resolution Process 7, Liquidation commencement date 2nd August 2023 | 6. To write-off old outstanding Service Tax Receivables (ATC / Essar) amounting t |
| 10 Pald-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each) | 1,000.00 | 1.000.00 | 1,000.00 | 1,000.00 | user id and password and registration of e-mail ids fore-Voting for the resolutions set out in the Notice | of corporate debtor (Order received on 16th August 2023) A Name and registration number of Mr Aiay Marathe | Rs 1,07,317.93. 7. Presentation & approval of the Budget for the year 2023-24 |
| 11 Other Equity (Excluding Revaluation Reserve) | () () () | | S. S | (666.81) | of the AGM: 1. In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of the Member, scanned | the insolvency professional acting IBBI/IPA-001/IP-P01262/2018-19/12170 | 8. Appointment of Internal Auditor for the year 2023-24 |
| 12 Earnings per equity share * (i) Basic | (0.61) | (0.28) | (0.02) | (0.36) | copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self-attested scanned copy of AADHAR Card) by email to | as liquidator 9, Address and e-mail of the liquidator. 201 Aadhar Height Opposite Bhagshala Maidan | Appointment of Statutory Auditors for the year 2023-24 and fixing their remuneration To brief the status of the re-development of Sangh's Parel Building |
| (i) Diuted Notes to the Financial Results: | (0.61) | (0.28) | (0.02) | (0.36) | svarajtradingagencies@gmail.com. | as registered with the Board Dombivli West Pin 421202 Ajaym7@reditfmail.com | Election of 25 members (area-wise) to the Executive Committee for the two years terr from 2023-24 & 2024-25 or for five years from 2023-24 to 2027-28. |
| The financial results have been prepared in down in Indian Accounting Standards (Ind.) | accordance with the AS) as prescribed un | e recognition a nder Section 1 | nd measurement 33 of the Compa | principles laid nies Act 2013 | In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16-digit DPID +CUD or 16-digit beneficiary ID. Name of Member, client master or copy of Consolidated Account statement, | 10. Address and e-mail to be used for 201 Aachar Height Opposite Bhagshala Maidan correspondence with the liquidator DombMI (West) 421202 | 12. Consideration of letters, if any & to take appropriate decision |
| read with Rule 3 of the Companies (India accounting principles generally accepted in | an Accounting Stan In India. | idards) Rules, | 2015 as amend | | PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AADHAR Card) to svaraitradingagencies@gmail.com. If you are an Individual Member holding securities in | Ajaym7@rediffmail.com | Any other matter with the permission of the chair Members' speeches |
| The Statutory Auditors of the Company h results for the quarter ended June 30, 20 | nave conducted a lin 023 pursuant to the | requirements | of Regulation 3 | | demat mode, you are requested to refer to the login method explained in the Notice of the AGM | 11. Last date for submission of claims 15th September 2023 (Thirty days from receipt of order i.e. 16th August 2023) | 15. President's speech 16. Vote of thanks |
| (Listing Obligations and Disclosure Require reviewed by the Audit Committee and the | | | | | Login method for e-Voting and joining virtual Meeting for Individual shareholders holding securities in demat mode. | Notice is hereby given that the National Company Law Tribunal Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the Blue Cross Road Solutions Limited on 2nd August | 17. Lunch |
| meetings held on August 14, 2023. The Company has ventured into busines charging stations since March 2023. Comp | | | | | Alternatively, Members may send a request to <u>helpdesk.evoting@cdsindia.com</u> for procuring user id and password for e-Voting by providing above mentioned documents. | 2023 (Order received by liquidator on 16th August 2023) The stakeholders of Blue Cross Road Solutions Limited are hereby called upon to submit | All the members are requested to attend and participate in the meeting. For & on behalf on Executive Committee, |
| All activities of the Company revolve arou Indian Accounting Standard 108 on Open | ind the main busines | is. Hence, the | disclosures requi | red under the | 4. In terms of SEBI Circular dated December 9, 2020, on e-Voting facility provided by listed Companies, | their claims with proof on or before 15th September 2023, to the liquidator at the address mentioned against item No.10. | Note: |
| The figures for the earlier periods have be necessary to make them comparable with | een regrouped / recl In those of the curre | lassified / rest int period. | tated wherever | 27. 0 | Individual Members holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Members are required to | The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. | If there is no requisite quorum by 10:00 am (Scheduled time), the meeting shall be hell at 10:30 am sharp by the members on the same day and place with the same agenda a |
| The figures for the quarter ended 31/03/202 of the full financial year 2022-23 and the | 23 are the balancing t | figures betwee | | | update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility. | Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims | above and the members present shall form the quorum. 2. Members desirous of asking any questions / clarifications or making any suggestion |
| ended 31/12/2022 | 20 10000 | 99 | all of the Board | 25 | By the order of the Board For Svaraj Trading and Agencies Limited | submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Bereces) Resultations, 2016, shall be deemed to be submitted under section 38. | related to the activities / functioning of the Sangh are requested to communicate th same in writing to the Hon. Secretary at least 3 days prior to the meeting date. |
| | 10 | Q | uest Softech (In Io. L72200MH200 | dia) Limited | Sd/- Harendra Gupta | Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted under section 38 Name and signature of liquidator: Mr. Ajay Marathe | Same in writing to the Hon. Secretary at least 3 days prior to the meeting date. |
| | | SANIN | | N. Chauhan | Date: August 16, 2023 Managing Director | IBBI Registration Number: IBBI/IPA-001/IP-P01262/2018-19/12170 Date: 17th August 2023 | Anand A. Naik Satish N. Patka |

| | EXTRACT OF UNAUDITED STANDALO FOR THE QUARTER ENDED | | | ULIS |
|------------|---|--|---------------------------------------|--|
| | | | | In Lakhs |
| Sr. No. | Porticulare | Quarter ended 30-Jun-23 Unaudited | Year ended 31-Mar-23 Audited | Quarter ended 30-Jun-22 unaudited |
| 1 2 | Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, | 11.31 | 107.56 | 10.02 |
| 3 | Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax | -19,48 | -350.47 | -6.54 |
| 4 | (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax | -19.48 | -350.47 | -6.54 |
| 5 | (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income | -19,48 | -350.47 | -6.54 |
| 6 | for the period (after tax) Equity Share Capital | -19.48 | -350.47 | -6.54 |
| 7 | (Face Value of Re. 1/- each) Earnings Per Share (of Re. 1/- each) | 8000.00 | 8000.00 | 8000.00 |
| | (for continuing and discontinued operations) - 1. Basic : | 0.00 | -0.04 | 0.00 |
| | 2. Diluted : | 0.00 | -0.04 | 0.00 |

| Landmarc Leisure Corporation Limited |
|--------------------------------------|
| sd/- |
| K. R. Mahadevan |
| Whole Time Director |
| DIN: 07485859 |

| | 1969 C. (1977 C. (1976 C. (1976 C. (1977 C. (1976 C. (197 | | | | |
|----|--|------------|------------|---------------------|------------|
| | (d) Employee Benefits Expenses | 12.37 | 3.98 | 1.28 | 8.47 |
| | (e) Finance Costs | 30.62 | 0.49 | 20 | 0.49 |
| | (f) Depreciation and Amortisation Expenses | 0.41 | 8.5 | | 6 |
| | (g) Other Expanses | 16.52 | 23.00 | 1.04 | 29.86 |
| | (h) Total Expenses [(a) to (g)] | 60.19 | 29.57 | 2.32 | 40.92 |
| 8 | Profit before Exceptional Items and | | | 5.27 0.04 | |
| | Tax [1 (c) - 2 (h)] | (59.38) | (26.54) | (2.32) | (34.45) |
| ŧ. | Exceptional tems | | 100 | 20 | |
| 5 | Profit before Tax [3-4] | (59.38) | (26.54) | (2.32) | (34.45) |
| ŝ | Tax Expense: | 0.472.038 | 0.119354 | 21.011233 | |
| | (a) Current Tax | 8 | | 82 | |
| | (b) Deferred Tax | 1.26 | 0.20 | | 0.20 |
| | (c) Earlier Year Tax Adjustments | | 1.00 | 50 | 1.00 |
| ř. | Profit after Tax [5 - 6] | (60.64) | (27.74) | (2.32) | (35.65) |
| 3 | Other Comprehensive Income (net of tax) | (*) (*) | Non-Series | 1000 (1000) 1000 | 001/00-004 |
| Ê, | Total Comprehensive Income for the period [7+8] | (60.54) | (27.74) | (2.32) | (35.65) |
| 0 | Paid-up Equity Share Capital | | | | |
| | (Face Value of Rs. 10 each) | 1,000.00 | 1,000.00 | 1,000.00 | 1,000.00 |
| 1 | Other Equity (Excluding Revaluation Reserve) | (D) (8) | 2 (B) | 25 | (666.81) |
| 2 | Earnings per equity share * | | | | |
| | (i) Basic | (0.61) | (0.28) | (0.02) | (0.36) |
| | (i) Diluted | (0.61) | (0.28) | (0.02) | (0.36) |

Vipul N. Chauhan **Managing Director** Part vaccar lexp.epapr.in DIN: 01241021

| The 43°AGM of the Company will be held on Enday. September 15, 2023 through VC/OAVM facility | |
|--|--|
| provided by the Central Depository Services (India) Limited ("CDSL") to transact the businesses as | |
| set out in the Notice convening the AGM. | |

Date: August 16, 2023 Managing Director Place: Mumbai DIN: 05335662

Place: Dombivli

t Sadan, 3rd floor, Dr. E Borges Road, Opp. KEM Hospital, Parel, Mumbai - 400 012 araswatsangh@yahoo.co.in | Website: www.rssmumbai.org E OF THE 73¹⁰ ANNUAL GENERAL MEETING July 31, 2023 he Sangh, that the 73rd Annual General Meeting (AGM) of the Sangh will be Brd Sept.'2023 at 10.00 a.m. at GSB Seva Mandal's Shree Guru ion East, Mumbai 400 022 to transact the following business. AGENDA the minutes of the last AGM held on September 25th, 2022 pproval of Annual Report for the year ending 31st March 2023 pproval of Audited Statement of Accounts and Auditor report for the arch 2023 tstanding Service Tax Receivables (ATC / Essar) amounting to roval of the Budget for the year 2023-24 mal Auditor for the year 2023-24 atutory Auditors for the year 2023-24 and fixing their remuneration of the re-development of Sangh's Parel Building bers (area-wise) to the Executive Committee for the two years term 24-25 or for five years from 2023-24 to 2027-28. tters, if any & to take appropriate decision ith the permission of the chair s quested to attend and participate in the meeting. For & on behalf of e guorum by 10:00 am (Scheduled time), the meeting shall be held y the members on the same day and place with the same agenda as bers present shall form the quorum. of asking any questions / clarifications or making any suggestions ties / functioning of the Sangh are requested to communicate the e Hon. Secretary at least 3 days prior to the meeting date. Sd/-Satish N. Patkar Anand A. Naik President Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my Client

Mr. Chandrakant Raghunath Salunkhe is lawful Owner of H. No.

24-22, Collector Compound, Gate No. 5, Malvani Colony Near Bhaii

Agreement For Sale And Other

Documents in the name of Mr

Chandrakant Raghunath Salunkhe of H

No. 24-22 and the said all documents had lost at Mira Road (East), Dist-Thane.

That my client had lodged Police

Complaint at Mira Road Police Station

Mira Road (East), Dist-Thane, vide Lost

Property Regd. No. 24379/2023 dated

15/08/2023, within 15 days, any one

finding the same please contact below

जाहीर सूचना

श्री. रवी किरण मुकामाला, २) श्रीमती सरर

मुकामाला, ३) श्री. राजशेखरा राव मुकामाला व

४) स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुकामाला हे फ्लॅट क्र.बी६३०१, ६३वा मजला, दी पार्कसाईड लोधा, दी पार्क, एच्आरसी समोर्, पीवी मार्ग, वरळी, मुंब्ई-

४०००१३, क्षेत्रफळ सुमारे ८३९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, जमीन सर्व्हे क्र.४६४, लोअर परळ विभाग, वृहन्मुंबई

महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचें संयत्त

गणगरगरावे व्या २१२४ अस्तरपंग गणग सुप्रा मालक व तक्ष्मी सुकामाला यांचे हैदरावाद येथे २१.१०.२०१८ रोजी निधन झाले आणि १) श्री. खी

किरण मुक्तामाला, २) श्री. राजशेखरा राव

मुकामाला, ३) श्रीमती सौम्या मुकामाला हे स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुकामाला यांचे कायदेशीर बारसदार व प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तीस सटर फ्लॅंट जागेबाबत काही टावा

अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी खालील

स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून ७ विवसात

कार्यालय: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी

जाहीर नोटीस

मी अधोस्वाक्षरी असलेले श्री. शमीर वास्क

याद्वारे सावधगिरी बाळगा आणि सामान

जनतेला जाहीर करतो की मी माझे वडील

श्री. येलियाहू वास्कर ते माझ्या नियंत्रणात

नाही, माझे ऐंकत नाही आणि ते स्वतःच्या

इच्छेनुसार वागतात. माझे वडील सुद्धा

माझ्याँसोबत राहत नाहीत आणि त्यांनी

त्यांच्या आणि माझ्या पैशाचा अनैतिक कामांसाठी दुरुपयोग केला आहे. त्यांच्या

कडून माझ्या आणि माझ्या कुटुंबातील

सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळूनही

ते आजही तेच करत आहेत, म्हणून त्यांच्याशी

काही वर्षा पूर्वीपासून कोणताही संबंध न

ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून मी

याद्वारे सामान्य जनतेला सावध करतों की

कोणतीही व्यक्ती किंवा इतर कोणतीही

कायदेशीर संस्था त्याच्याशी आर्थिक किंवा

अन्यथा व्यवहार करत आहे, ते त्यांच्या/तिच्या

स्वतःच्या जोखमीवर आणि त्यांच्या खर्चाच्या

आणि परिणामांच्या उत्तरदायित्वावर करेल

आणि कोणत्याही प्रकारे मला जबाबदार

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the original owner SHRI. K SANJEEVA SHETTY of the property

SANJEEVA SHEITY of the property bearing Flat No. B/105, 1st Floor, admeasuring 300 Sq. Ft. Built up area, in the Society known as "Shalibhadra Apartment Building No. 1 C.H.S. Ltd.", Constructed on land bearing Survey No. 102 (Old), New Survey No. 58, Hissa No. 19, Situated at Village -Khart Ja & Diet Thoma, word field and

Khari, Tal. & Dist. Thane, was died on dated 29/11/2022 leaving behind him legal heirs (1) SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY (Wife of the deceased), (2) MR. SUSHANT SANJEEVA SHETTY (Son of the

deceased) & (3) MR. SANNIDH SANJEEVA SHETTY (Son of the deceased). The released deed

registered on dated 09/03/2023 under Sr. No. TNN-7/4430/2023 in favour of

SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY

hereby

सही/

श्री. शमीर वास्कर

धरले जाणार नाही.

सही/

सुरेंद्रकुमार याक्व (वकील उच्च न्यायालय)

लेखी कळवावे

दिनांक:१७.०८.२०२३

अंधेरी (पूर्व), मुंबई-६९.

(D. S. Ghugare-Advocate)

C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Thane.

देण्यात येत आहे की, माझे अशील **१)**

mentioned address

Date: 17/08/2023

Malvani Colony, Near Bhaji

ज्ञीय ज्ञीय Market, Malad (West), Mumbai-400095 and he has misplaced / lost Original B.M.C. PhotoPass, Mumbai Zopadpatti Identification Survey Receipt, Chain gd-d-ddd add C,CHCD) TT D D ירובה נוווב jo-do Cilo

07.000000

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की. आमचे अशिल (१) थी. दीपेशकमार चंद्रकांत शहा आणि (२) श्रीमत शितल दिपेशकुमार शाह, सदनिका क्र. ११, साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, केम्प्स कॉर्नर, मुंबई ४०००२६ यांनी नोंदवले आहे की त्यांनी फ्लॅटक्र.१ च्या कागदपत्रांची मूळ साखळी हरवली/गहाळ झाल आहे,(अ) मूळे नुकसानभरपाई बाँड दि.०९.११.१९९३ रोजीचे श्री.नरेश के. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरी केलेले (ब) मूठ प्रतिज्ञापत्र दि. ०९. ११. १९९३ रोजीचे श्री. नरेश के अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (क) दि. १०. १२. २००४ रोजीचे मूळ प्रतिज्ञापत्र श्री. नरेश के. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (ड) फ्लॅट क्र. ११ हे श्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडां जारी केलेले मळ वाटप पत्र. (ई) मळ पावती क्र ३५२२८१ दि.३०.०९.२००४ रोजी फ्लॅटक्र. ११ हे श्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडाने जारी केले. (फ) मूळ करार दि.१८.१२.२००४ रोजी आमचे अशिल माणि बॉम्बे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड किंवा फ्लॅट क्र. ११. साई दर्शन कोहौसोलि.. (सदर मूळ कागदपत्रे) आणि ज्यासाठी मालकांनी एस.डी.क्र.५७६/ २००७ दि.१५.०३.२००७ गामदेवी पोलीस स्टेशन, मुंबई पोलिस येथे तक्रार

दाखल केली आहे सर्व व्यक्ती किंवा पक्षांना सूचना याद्वारे जारी केली जाते की, फ्लॅट क्र.च्या मूळ दस्तऐवजांमध्ये किंवा त्याव कोणताही हक्क, शीर्षक, व्याज, लाभ, दावा, किंवा कोणत्याही स्वरूपाची मागणी असलेल्यांनी ११, साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, मुंबई-४००० २६ सीएस क्र.१/५६४, मलबार-कुंबल्ला हिल विक्री विनिमय, हस्तांतरण, ट्रस्ट, लीज, कर्ज (प्रतिभूत आणि प्रतिभूत), धारणाधिकार, भेटवस्तू, तारण सुलभता, ताबा, रजा आणि परवाना, भाडेकरू हाँयपोथेके शन, शुल्क, गहाणखत, वारसा यायालयीन आदेश / खटला, लिस-पेंडन्स, सरकारी कर, कर्तव्ये आणि धकबाकी किंवा अन्यथा त्यांच दावा लिखित स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे राव्याच्या समर्थनार्थ योग्य कागदोपत्री पुराव्याची प्रत ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खाली नमूद केलेल्य पत्त्यावर आणि ईमेलवर खाली स्वाक्षरी केर्ल असल्यास, असे न केल्यास कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षांचा कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल किंवा मळ दस्तऐवजांवर आणि त्यावरील फ्लॅटवरील कोणत्याही स्वरूपाची मागणी किंवा हक, सांगितलेल टावा आणि मामणी ल्यानंतर जर काही केले असेल

तर ते रद्द, माफ आणि कायमचे रद्द मानले जाईल चेतन वही. गोलबाल

व्ही.एन. गोलवाला ॲण्ड कं **मालकां**चे वकील ३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी

सही/

लि., डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८ ई-मेल:cvgolwala@gmail.com

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्यांना सूचना देण्यात येत आहे की माझ्या अशिल श्री. चंदन चंद्रकांत मांजरेकर राहणार सी/५४ शिवाई सीएचएस लिमिटेड भवानी शंकर रोड, सरस्वतीबाई जोशी मार्ग दादर पश्चिम, मुंबई – ४०० ०२८ चे प्रामाणिव गलक/सदस्य आहेत. यापुढे संक्षिप्तता आणि सोयीसाठी सदर फ्लॅट आणि सोसायटी पीरस म्हणून संबोधले जाईल.माझ्या अशिलांने मूळ दस्तऐवज गमावले/चुकले आहेत के जे मेहता आणि असोसिएट्स –अस्तित विकसक आणि चंद्रकांत महादेव मांजरेक

गंच्यात करार झाला भाडेकरू असल्याने दिनांक १/९/१९९१ चंद्रकांत महादेव मांजरेकर यांना जारी करण्यात आला आणि २) केजे मेहता आणि असोसिएट्स आणि

चंद्रकांत महादेव मांजरेकर यांच्या यांच्यात निष्पादित केलेल्या पुष्टीकरणाचे डीड, फ्लॅट क्रमांक सी/५४ च्या वाटप पत्रासह, त्या दृष्टीने दादर पोलिस स्टेशनमध्ये क्रमांक ७०२८०/२०२३ दिनांक १४/८/२०२२ द्वारे

हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. माझा अशिल उक्त फ्लॅट परिसर म्हणजेच सी/५४ च्या संदर्भात विक्री हस्तांतरण करण्यास इच्छुक आहे. माझ्या अशिलांच्य वतीने, त्या फ्लॅटच्या जागेच्या विक्री व्यवहारात प्रवेश करण्यापूर्वी, मी याद्वारे वरील फ्लॅटच्या जागेवर कोणताही दावा, कायदेशीग हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य असलेल्य कोणत्याही व्यक्तीला विक्री, देवाणघेवाण गहाण भेट. टस्ट याद्रारे काही तक्रार असल्या त्यानी, वारसा, ताबा, सोपस्कार, भाडेपट्टा धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याई प्रकारचा कायदेशीर दावा असल्यास ते ज्ञीत ताग्रवेपासन ७ टिवसांच्या आ said piloperiy of any particle of years of legal heir of above named demised persons or by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at her office at **Chairman/Secretary** of Manail Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 and c/o Adv. Office at 1st Floor, Supreme Trade Center, Abv Charkop post Office. Sector 1, Kandivali W, Mum 67 within 15 days from the date hereof, failing which, in the said property Mrs. Alaka Khársagar will be declared as the sole legal heirs of legal heir of above named demised माझ्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना कागदपत्रांसह लिखित स्वरुपात सचित करणे आवश्यक आहे. असे गृहीत धरले आहे की उपरोक्त नमूद केलेल्या फ्लॅट परिसर सी-५१ मध्ये कोणत्याही व्यक्तीचा हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य नाही आणि असा दावा, जर असेल त तो माफ केला गेला आहे असे मानले जाईल. वर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे संदर्भित स्लॅट क्रमांक- सी/५४, शिवाई सहकारी गहनिर्माण संस्था लिमिटेड, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई -४०० ०२८ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री शैलेश पुरुषोत्तमवास शर्मा, र/ठि.: बी/१०४, निर्माण दर्शन को–ऑप.ही.सो., निर्माण नगर, निळेमोरे रोड, ालासोपारा पश्चिम हे सदर फ्लॅट क्र.बी/१०४, १ल ग्जला, वी विंग, क्षेत्रफळ ५३८ चौ.मी. कार्पेट अर्थार बौ.मी. सुपर बिल्टअप, निर्माण दर्शन को−ऑप.हौ.सो.लि. गलासोपारा पश्चिम ही जागा विक्री करण्यास व्यवह फरीत आहेत. श्री. शैलेष पुरुषोत्तमदास शर्मा यांनी दाव केला आहे की, सदर मालमत्तेचे ते विद्यमान मालक आहेत जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, वारसाहय ताबा, तारण, मालकी हक्क, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य तर प्रकारे काही अधिकार, हक्ष, दावा किंवा हित असल त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांस वालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन ताखेसापृ १४ दिवसात कळवावेत. अन्यथा तदनंतर कोणाकडन दावा विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशीर व्यवहार पुर्ण करण्याची प्रक्रिया करतील. दिनांक: १७.०८.२०२३ राहल एस. मिश्र

(वकील उच्च न्यायालय) ए/२०१, २रा मजला, पार्क रिजेन्सी अपार्टमेंट, दक्षिण मेडिकल समोर, संदीप स्टुडिओच्या वर, सेन्ट्रल पार्क नालासोपारा पुर्व, तालुका वसई, जि. पालघर-४०१२०९

Public Notice

Shrimati Zebunissa H. Kairanvi a Membe of Eversweet Anartment CHS Ltd situated a 142/4, Jai Prakash Road, Seven Bunglow Andheri (West) Mumbai-400053 holding Fla No. A-11 has applied for a Duplicate Share Certificate as she claims to have lost her Original Share Certificate No. 150 issued for 5 shares of rupees fifty each bearing distinctive numbers from 741 to 745 (both numbers inclusive). The Society hereby invites claim or bjections from any person or persons or an nancial institutions having any claim of objection: on the Original Share Certificate o shares in respect of Flat No. A- 11. Take note that if in case the society does not receive any claim or objection in writing supported with valid documents against issuance of Duplicate Share Certificate to Mrs. Zebunissa H Kairanvi within a period of 15 days at their Office address from the date of publication of this Notice, Society, its office bearers and/or persons claiming through them or under them shall not be held responsible for issuance of Duplicate Share Certificate. A copy of registered bye laws of the society is available for inspectio by the claimants/objectors in the office of the ociety with prior intimation in writing.

For and on behalf of Eversweet Apts. CHSL Plot No. 142/4, Jai Prakash Road, Seven Bunglow, Andheri (West), Mumbai- 400 053

Tel. No. (Office) 26332331 Date:- 17/08/2023 Place:- Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Late Mr. Joseph Gabriel D'Souza and Mrs. Jill Joseph D'Souza (Owners/Occupiers) were joint member of the Gemini Apartment C.H.S. Ltd, opposite St. Jude High School, Lower Kharodi, Marve Road, Malad West Mumbai- 400 095 and holding flat no.402/# n the building of the society. Mr. Joseph Gabrie D'Souza died on 14.04.2007 without making an or operation of the second without making an operation for his 50 % share in the flat had lost hisplaced Original Agreement for Sale date 99-12-1993 as for Flat No.A-402, Original Share Certificate and original Stamp duty receipt.

Now my client Mrs. Jill Joseph D'Souza intending to transfer said flat in her sole name, any persor having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage ease, lien, license, gift, possession or encumbran nowsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 14 days from he date of publication of this notice of his / her such claim, if any, with all supporting documents ailing which the transaction shall be complete vithout reference to such claim and the claims f any, of such person shall be treated as waive and not binding on my clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: lat No.402 in 'A' Wing Area (Sq ft) built up o the fourth floor of the building known as Gem Apartment CHS Limited", Lower Kharodi, Mala West, Mumbai-400095 Mumbai Suburbar Maharashtra State (India), Share Certificate No 50 dated 31-12-1989 for 5 fully paid-up share each numbered from 321 to 525.

(I. A. M. NAIK) ADVOCATE, HIGH COURT

(I. A. M. NAIK) ADVOCATE, HIGH COURT O.S No. 15605 Clo M.R GAONKAR & ASSOCIATES-ADVOCATE Office No.15, 2nd floor, 43-45, Rajabahdur Mansion, Tamarind Lane, Opp Stock Exchange Post Office, Fort, Mumbai - 400 (023. Email ID : advimtezranik@gmail.com Mumbai - 400 (023. Email ID : advimtezranik@gmail.com Date : 17/08/2023 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Late Mr. Avinash Sundarrao Desai and Late Avinash Sundarrao Desai, Mr Shriram Sundarrao Desai, Resident of Flat 103, Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 left behind Mrs Alka Pradip Desai and Mrs. Namita Suhas Kshirsagar, as only legal heirs of their family now having entire rights, title and interest in the property Flat title and interest in the property Flai 103, Manali Apts, Plot No 8, R No 1 Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 103 400062, All persons claiming an interest in the

perty or any part thereof by way

be declared as the sole legal heirs available and will have the absolute right, title and interest over the below

Arpita C. Khare. Advocate For the Society - Manali Co-Operative Housing Society Limited Plot No. 8, L. T. Nagar Road No. 1, Plot No. 8, L. T. Nagar Road No. 1,

M. G. Road, Goregaon (West), Mumbai – 400062.

दिनांक : १६ ऑगस

स्थळ : मुंबई

जाहीर नोटीस

वृंबावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ताः सी.टी.एस. नं.१९०७ (पैकी) १४९९, २१२४, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१४ या संस्थेचे सभासव असलेले व संस्थेच्या रूऱ्या माळ्यावरील फ्लॅट क.२०७ धारण करणारे के. चंबावती बाबा मिश्र यांचे दिनांक २४/०७/२०१२ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमतेत असलेले मयत सभासत्वाचे भाग व हितसंख हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासवाचे वारसवार किंवा अन्य मागणीवार / हरकतवार यांच्याकडून हक मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य तारखेपासून १७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्य कागवपप्राच्या प्रती व अन्य पुरावे सावर करावेत. जर वर नमूढ़ केलेल्या मुद्रतीत कोणाही व्यक्तीकडून हक्त मागण्या किंवा हरकृत साबर झाल्या नाही तर मयत समासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीबुरास हरकतबुरास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते बुपारी १९.३० पर्यंत नोटीस बिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुक्त संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

मही/-ठिकाणः माहिम, मंबई

विनांक: १६/०८/२०२३

FORM NO. 16

The Form of Notice, Inviting claims or objections to the transfer of the shares and the Interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society (To be published in two local newspapers having large publication) [Under the Bye-law No. 35]

NOTICE

SMT SHARDA VISHNU MALANDKAR a Member of the Om SHREE GANESH S.R.A Cooperative Housing Society Ltd. having address at SHYAM NAGAR, JOGESHWARI (EAST) MUMBAI - 400060 and holding Flat No 103 1st Floor in the building of the society, died on 8.6.2016 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of In support of his/her/ ther training/objections for training objections for training objections are received within the period prescribed above, the society if no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society hall be deal with in the manner activity of the society for transfer of shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in 7.00 p.m. A.M./P.M. the office of the society/with the Secretary of the society between A.M./P.M. trom the date of publication of this notice till the date of To 9.00 P.Mexpiry of its period.

lace: Mumba Date: 12/07/2023

For and on behalf o Hon Secretar THE OM SHREE GANESH SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

एस व्ही ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड

सीआयएन : L51900MH1980PI C022309 नोंदणीकृत कार्यालय : दकान क्रमांक एफ – २२७, १ ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर डेपोच्या मागे

कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ दूर्ध्वनी : + ९१ २२ ६५०२ ७३७२, फॅक्स : + ९१ २२ ६५०२ ७३७२

इ मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

सूचना कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

गद्वारे सूचित करण्यात येते की एस वही ट्रेडिंग औड एजन्सीज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण भा किंडीओ कॉन्फरनिर्सा (क्सी)/ अन्य मान्वताप्राप्त दुकप्राख्य माण्यमे (ओएवरीएम) बांच्या माण्यमानून कंपनी कावदा २०१३ (कायदा)च्या लागू असलेल्या आवश्यक त्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम बांच्या अनुसार आणि सेची (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औड डिस्क्लोज़ रिकायर्सेट्स) नियम २०१५ (सेबी एलओडीआर रेयुलेशून्स) यांच्या अनुसार तरीब यासाह वाचा सामान परिवक क्रमांक १४/२०२०, १४/२०२०, २०/२०२० आणि १२/२२२ दिनंकीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पेरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत् (यापुढे ज्यांचा एकतित उद्धेख एमसीए परिवक्रे असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार आणि परिवक क्रमांक सेबी/एचओ/सीण्फडी/पीओडी – २/पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसायारण सभा शुक्रवार दिनंक १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हीसी / ओएव्हीएम सुविधा सेंटूल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांनी उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या असुरूप घेय्यात येणार आहे.

रूपण पहुंच करने से स्वर्थ २०२२ - २३ अंतरात्राचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना, एक्सप्लेन्टेरी स्टेटमेंट, वेलीव पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.svtrading.in</u> वेथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्याची प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्क्लिस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evolingindia.com</u> येथेही पलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात आणि त्या प्रक्रियेच तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीए यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्या

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२–२३ करिताचा वार्षिक अहवाल डलेक्टॉनिक माध्यम भारण कपका भारण काम भा पूर्पण जोगा प्राकृतियां प्रच र २२२२ र कारणांभा भार्मक जलभाग शुरम्मक गर्भभाग हो। अग्रा संभासदांना निर्मित करणांन येणार आहे, ज्या सामासदांचे ई-मेंत तपक्षील कंपनी/(संहरू, आग्री) ट्रस्फर एवंद्र्स (र्राक्ट्र्र)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नॉंदणीकृत आहेत. सेबी परिजकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपल ई-मेल तफ्शील कंपनी/र्यजेस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंद्स (र्यजेस्ट्रार)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत, अखयावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांव मतदान करण्यासाठी युजर आवडी आणि पास्वर्ड आणि इ मेल तपशिलाच्या नॉदणीसाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेच अवलंब करावा.

जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीचं स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅंनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सामी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधा कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svtradingagencies @gmail.com</u> येथे साद करावी.

समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीयुडी किंवा १ अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार्ड जन्मा रोगाना जावजा क्रमानक, समाहाध्य भाव, क्रम्ताशाव्दक जन्मठेद स्टटमध्या स्तापट मास्ट भन्म, राम्य (संकवार्डी स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आपार (आपार कार्डी स्वयंसाक्षांकीत आगि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमात्न <u>syttaalingagencies@amail.com</u> येथे सादर करावी. जर आपग व्यक्तिगत सभासद असाद आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती करण्यात येते की आपण वार्षिक जाना जात्स्वीमान्त्र सार्वमानी । स्वतः सरकारा जात्रेणात्र प्रारंभाव । कार्यमात्र भारत कर्यमार्थ का कार्यमार सर्वताप्रारण संप्रेश्वया सुनेता दे स्वतात्वा करण्यासाति तसेव वाषिक सर्वसाधारण संपेत सहभाग घेण्यासाठी डिमेंट स समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा.

त्याच प्रमाणे सभासद आपली विनती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे इ मतदानासाठी आवश्यक असलेल यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून पाठवू शकतात.

. सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्योंनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे, अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यातून जे डिपॉझिटरीज अनुसार भ्याकृत सम्मानगंभरक ज्या ध्याके सम्मानगंभव स्वरूपात्र आत्म त्याना त्या आ हत्य आप मूट्य वा आप्रस्ट या आणि डिपाँग्रिय पार्टीसिरंटस व्याज्याकडे आहे. त्या माध्यमातून मत्त्वान करण्या कजूमती आहे. त्यासाठी संभावतीन आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील बोयरीत्या डिमॅट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या बोगे ई-मतदान सविधेचा लाभ घेता येईल.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

मंबई लक्षदीप

जाहीर नोटीस

वृंबावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ताः सी.टी.एस. नं.१७०७ (पैकी) १४२९, २१२४, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६ या संस्थेचे सभासब असतेले व संस्थेच्या १७व्या माळ्यावरील फलॅट क्र.१७०२ धारण करणारे के. विलशाब सय्यव हुसैन यांचे दिनांक २०/०४/२०२१ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य नोटीशीद्धारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासढाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत संभासबाचे वारसबार किंवा अन्य मागणीवार / हरकतवार यांच्याकडून हक मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १९ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागवृपत्रांच्या प्रती व अन्यू पुरावे सादर करावेत. जर वर नमूद्व केलेल्या मुक्तीत कोणाही णणवभगाव्या प्रता व जन्म गुराव तावर जनवता जर वर जनूव जनवता कुलाव जनवत व्यक्तीकडून हक्र माणण्या किंवा हरकत सावर झाल्या नाही तर मयत समास्वावी संस्थित्य भाइवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्य तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंबी व उपविधीची एक प्रत मागणीबारास हरकतबारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते बुपारी १९.३० पर्यंत नोटीस बिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुबत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

वृंबावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

सही/ ठिकाणः माहिम, मुंबई बिनांकः १६/०८/२०२३

ठिकाण: मुंबई

विनांक: १६.०८.२०२३

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल१५१४१एमएच१९८०पीएनसी०२२९१२ नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन विकेसी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, जी व्लॉक, बीकेसीँ, बांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१. बुर.:९१-२२-२६५४०९०१, फॅक्सि:९१-२२-६२५२०९०६, वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंवर, २०२३ रोजी एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्व करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धत अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक ५ मे, २०२०, परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक दिनांक १४ डिसेंबर, २०२१ परिपत्रक दिनांक ५ मे. २०२२ आणि परिपत्रक दिनांक २८ डिसेंबर. २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, ०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार होणार आहे.

एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कॅपनी/निबंधक वे हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <u>www.olympicoil.co.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीद्वारे नियुक्त सेवापुरवठादार अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलव्ध आहे.

सदस्यांना व्हीसी सुविधा/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल ज्याचे तपशील एजीएमच्या सूचनेत कंपनीने नमुद केले आहे. तद्नुसार कृपया नोंद असावी की, कोविड-१९ बाबत शासकीय प्रोधिकरणाद्वारे वितरीत निर्देशन पुर्ततानुसार व्यक्तीशः कंपनीचे ४२च्या एजीएममच्ये उपस्थित होण्यासाठी कोणतीही तरतुदी केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कोणत्याही नदस्यास पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून ४३व्या एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि, किंवा व्हीसी/ओएव्हीएममार्फत ई-वोटिंगसह सहभागी होण्याकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद करावेत

| वास्तविक भागधारणा | दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार सेबीने पॅन, केवायसी |
|------------------------------|--|
| | तपशील व नामांकन नोंदणी अनिवार्य केली आहे. वास्तविक स्वरुपात |
| | भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक |
| | इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या |
| | rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेलवर पॅन, केवायसी तपशील |
| | जसे बँक तपशील व नामांकन तपशील यासह आरटीएच्या |
| | <u>www.linkintime.co.in</u> वेवसाईटवर तसेच कंपनीच्या |
| | www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध असलेले आयएसआर- |
| | १ व अन्य आवश्यक नमुना पुर्णपणे भरून पाठवावेत. |
| डिमॅट भागधारणा | कृपया तुमचे ई-मेल डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमचे ठेवीदार सहभागीदारकडे |
| | (डीपी) नोंद करावेत. |
| कंपनीने सदस्यांना सभेच्या वि | इंकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) विद्युत मतदान प्रणालीने |
| | टिंग संविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएम दरम्यान विद्यत स्वरुपाने मत |

देण्याची संधी (ई-वोटिंग) देण्यात येईल. ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे.

> ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/ निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक

SURYODAY

सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड सीआयएन : L65923MH2008PLC261472

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. ११०१, शारदा टेरेसेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर – ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४. दूर. क्र. : + ९१ २२ ४१८५ ६७०० वेबसाइट : www.suryodaybank.com ई-मेल: company.secretary@suryodaybank.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रिय सभासद.

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (''**कायदा**'') च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत स्थापित नियम सहवाचन सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय ('**'एमसीए'')** यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३.०४.२०२० व परिपत्रक क्र २०/२०२०, दिनांक ०५.०५.२०२१ सहवाचन अन्य संबंधित परिपत्रके व्यामध्ये परिपत्रक क्र १०/२०२२, दिनांक २८.१२.२०२२ चा समावेश आहे तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (**''सेबी'')** यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२१, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५.०१.२०२१, व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३.०५.२०२२ सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व अन्य लागू परिपत्रके याअंतर्गत (यापुढे एकत्रितरीत्या **''लागू परिपत्रके''** म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (**''सेबी सूची विनियमन'')** योच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता सूर्योदय स्मॉल फायनान्स पटांची पंधराती (१५ ती) तार्षिक सर्वसाधारण सभा (''फ्रजीफ्रम'' लिमिटेटच्या (''तॉक'') स्व दि. १४.०९.२०२३ रोजी द. ४.३० वाजता भारतीय प्रमाण वेळ (भा. प्र. वे.) या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ''**व्हीसी**'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. न्भासदांना सचित करण्यात येत आहे की :

Ömimoni □□□□ਸ਼□।□ Ciuniun 010 900 001 ŬĈŧGG ODO CIIIII C CI

However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said Property of whatsoever nature are advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W) - 401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without vritten evidences will not be considered Sd/-Advocate Naima N. Shaikh ee : Virar Date:17.08.2023

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती स्मिता**

सुधाकर नाईक व त्यांचे पती श्री. सुधाकर डी. नाईक यांनी संयुक्तपणे फ्लॅट क्र.बी/ २०५, श्रीपाल तारा कोहौसोलि., विराट नगर, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर ही खरेदी केली होती आणि प्रथम मालक श्री. सुधाकर डी. नाईक यांचे कर्जत, रायगड येथे दिनांक ०६.०४.२०१९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती स्मिता एस. नाईक व मुलगा श्री. प्रथमेश एस. नाईक हे कायदेशीर वारसदार आहेत. उपरोक्त फ्लॅटमधील मयताचे सर्व

अधिकार, हक्क, हित, कायदेशीर वारसदारांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. असे की, सदर मालक/कायदेशीर वारसादारांनी सदर फ्लॅट श्रीमती वृंदा मनिष मालनीका यांच्याकडे विक्री केले आणि खरेदीदारांनी कर्ज परतफेडीकरिता प्रतिभती म्हणन तत्सम तारण ठेवण्यासाठी भारत को-ऑप. बँक (मुंबई) लिमिटेड यांच्याकडे गृहकर्ज सुविधेकॉरता अर्ज करीत आहेत जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व भागप्रमाणपत्रावर कोणत्याही स्वरुपाचा दावा, अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सद्र जाहीर सूचनेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा बँकेकडून पुढील प्रक्रिया सुरू करतील आणि तत्सम तारणाकरिता प्रतिभर्त ठेवतील आणि अशा दाव्यासंदर्भातील पुढील सूचना, काही असल्यास असे समजले जाईल की, कोणतेही/सर्व दावा सुज्ञपणे त्याग केलेले आहेत. सही/-अँड. अशोक कुमार तिवारी वकील उच्च न्यायालय कार्य. २१०, श्रीपाल प्लाझा, रेल्वे

स्थानका समोर, नालासोपारा

(पश्चिम), जिल्हा पालघर-४०१२०३.

दिनांक: १७ ऑगस्ट, २०२३

सही/ आर. वी. पेर्ला / के. आर. पेर्ला

उच्च न्यायालयात अधिवक्ता

कोंडाजी चाळक्र.३/४४, झेवियर्स स्ट्रीट, परळ, मुंबई-४०० ०१२. संपर्क: ८३६९५८५९६१

Date : August 14, 2023

Place : Mumbai

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road) Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069. Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

| Sr. No. | Particulars | Quarter ended 30-Jun-23 Unaudited | Year ended 31-Mar-23 | ₹ In Lakhs Quarter ended 30-Jun-22 unaudited |
|------------|--|--|----------------------------|--|
| 1 | Total Income from Operations | 11.31 | 107.56 | 10.02 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax | -19.48 | -350.47 | -6.54 |
| - | (after Exceptional and/or Extraordinary items#) | -19.48 | -350.47 | -6.54 |
| 4 5 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income | -19.48 | -350.47 | -6.54 |
| 6 | for the period (after tax) Equity Share Capital | -19.48 | -350.47 | -6.54 |
| 7 | (Face Value of Re. 1/- each) Earnings Per Share (of Re. 1/- each) | 8000.00 | 8000.00 | 8000.00 |
| | (for continuing and discontinued operations) - 1. Basic : 2. Diluted : | 0.00 0.00 | -0.04 -0.04 | 0.0 |

The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today

The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter ended June 30,2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.llcl.co.in)

> Landmarc Leisure Corporation Limite sd/ K. R. Mahadevar Whole Time Director

DIN: 07485859

| | एस व्हा ट्रांडग अड एजन्साज लामिटड याच्या कारता |
|--------|--|
| | सही/ – |
| | गोपाळ लाल पालीवाल |
| ट २०२३ | व्यवस्थापकीय संचालक |
| | डीआवएन : ०६५२२८९८ |
| | |

स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड

सीआयएन : L 51100MH1980PLC022315 नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक ३०, २रा मजला, ३८०/८२ अमृतेश्वर सीएचएसएल, जगन्नाथ शंकरशेट रोड, मुंबई ४०० ००२ दर्धवनी : + ९१ २२ २४९६ ४६५६ / ६०, फॅक्स : + ९१ २२ २४९६ ३०५५

ई-मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

सूचना

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सुचित करण्यात येते की स्वराज ट्रेडिंग औड एजन्सीज लिमिटेड (कंग्सी) यांच्या समासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सम क्रिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ ांसडाओ कान्फरोत्सग (ब्हासा) / अन्य मान्यताप्राप्त दुक्झाव्य माण्यम (आएस्ताएग) याच्या माण्यम(तून करना कायदा २०१३ (कायदा) ज्या लागू असलेल्या आवरयक त्या तत्तुदी तेसेच त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि संबी (लिंटिंग) ऑक्टिंगेशन्स अंडे डिस्क्लोवर फिवायरेंस्य) नियम २०१५ (संबी एलओडीआर रेषुलोउमर) यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिषडक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसंबर २०२२ अनुक्रम जी कॉगेरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (यायुडे न्यांचा एकतित उद्धेख एमसीए परिषडके असा करप्यात येगार आहे) त्यांच्या अनुसार आणि परिषठक क्रमांक संबी एचओ, सीरएफडी/पीओडी – २/पी/सीआयआर/२०२३/इदिलंकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्सुरिटी अंड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिषडक') यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार प्रेष्यात येगार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १५ सन्टेंबर २०२३ रोजी व्हीसी/ओएव्हीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

कंपनीचा २०२२-२३ करिताचा वार्षिक अडवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण संधेची सचना, एक्सप्लेनेटरी स्टेटप्रोंट, विनीर कर्षनोचा १९११-१३ कार्रताचा चाक्क अखलाल ज्यात चावक तत्वनावालाल तमचा चूचना, प्लास्त्रास्टटम्द्र, म्यास प्रके आणि अन्य वैधानिक अग्रवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.swaraitrading.in</u> येथे तमेख बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देष्यात येणा, आहे. आणि त्याची प्रत संट्रल डिगॉझिटरी सब्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात आणि त्या प्रक्रियेचा तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण समेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या कावद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२– २३ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमात भारत प्रसार के प्रिया के प्रायंत वेणार आहे. ज्या समावदांव के नेल तपशील के प्रति (र्गात्स) के प्रति (र्गात्स) क अग्रा संसाददांता निर्मित करण्यात वेणार आहे. ज्या समावदांव के नेल तपशील के प्रती /रजिस्ट्र हा भारत के प्रति (रजि (रजिस्ट्र हा // डिपॉझिटरी पार्टीसिपटस (डीपी) यांच्याकडे नोंदगीकृत आहेत. सेवी परिपत्रकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्र कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आप ई-मेल तफ्शील कंप्रनी/र्यजस्ट्रार आणि ट्रान्फर एजंद्स (र्यजस्ट्रार)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत/ अध्ययावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड आणि ई-मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

. जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीत्त स्केन केलेली प्रत (मागून आणि पुरुव), पंतकाई (पंतकाईची स्वयंसाक्षांकीत सानी स्केन केलेली प्रत) आपार (आपा कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्केन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svarajtradingagencies@gmail.com</u> येथे सादर करावी.

समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीयुडी किंवा ११ अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) : मेलच्या माध्यमातृन <u>svaraittadingagencies@gmail.com</u> येथे सादर करावी. जर आपण व्यक्तिगत सभासद असाल आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती करण्यात येते की आपण वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई–मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वस सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई–मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वस समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा. साठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी डिमॅट स्वर

त्याचप्रमाणे सभासद आपली विनंती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मतदानासाठी आवश्य असलेला यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमुद्र प्रक्रियेचा अवलंब करून पाठव शकतात. सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे, त्या अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमेंट खात्यातन जे डिपॉझिटरीज ्राणि डिपॉझिटरी पार्टीसिंग्टस यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून मतदान करण्यास अनुमती आहे. त्यासाठी संभावदांना आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील योग्यरीत्या डिमेंट खात्यात अद्ययातत करणे आवश्यक आहे. ज्या योगे

| ई-मतदान सुविधेचा लाभ घेता वेईल. संचालक संबळाच्या आदेशानुसार स्वाराज ट्रेडिंग औड एजन्सीज लीमिटेड यांच्या करिता | |
|---|------|
| स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड यांच्या करिता | |
| | |
| सही/ – | |
| हरेंद्र गुमा | |
| ांक: १६ ऑगस्ट २०२३ व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: नवी मुंब | |
| ळ : मुंबई डीआयएन : ००५३३५६६२ दिनांक : १६.०८. | २०२३ |

- वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते बँक/बँकेचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणांसंदर्भात) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजुकडे नोंदवलेले असतील *(डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारणासंदर्भात)* (''**डीपीज्'')** अशा सर्व सभासदाना वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतटान व एजीएमदरम्यान ई–मतदानाची प्रक्रिया व स्वरूप निर्देशित करणाऱ्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत.
- सभासदांनी नोंद घ्याबी की, संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२ २३ करिताचा वार्षिक अहवाल बँकेची वेबसाइट (<u>https://suryodaybank.com</u>) वर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड (<u>https://www.bseindia.com</u>) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (<u>https://www.nseindia.com</u>)तसेच बँकेचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (**'केफिनटेक/आरटीए'')** यांची वेबसाइट (https://evoting.kfintech.com) वरही उपलब्ध आहे.
- एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश तसेच ई–मतदानाकरिताची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.
- कायद्याचे अनच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातन सभेस उपस्थित राहणारे सभास कोरमकरिता गणले जातील
- बँकेच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देता येण्यासाठी परोक्ष ई-मतदान सुविधा तसेच एजीएमेंदरम्यान ई-मतदान (''**इन्स्टापोल**'') सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. एजीएममध्ये उपस्थि असलेले व यापूर्वी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेल्या सभासदांकरिता रम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्टॉनिक मतदानादारे सहभागाचे स्वरूप किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. काही शंका असल्यास einward.ris@ kfintech.com किंवा company.secretary@survydaybank.com येथे लिहावे. तटानाच्या माध्यमातन मत देण्याकरिताची लॉग इन अईता सभासटांना ई-मेलदारे उपलब्ध करून देण्यात येईल. सदर लॉग इन अर्हतेचा वापर व्हीसी / ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिताही करता येऊ शकेल. पुढील तपशिलाकरिता, सभासदांनी एजीएमची सूचना पाहावी.
- कागदोपत्री स्वरूपातील बँकेचे शेअर्स असलेले सभासद भरलेला व स्वाक्षरीत फॉर्म आयएसआर तसेच त्यासमवेत पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत तसेच सेबीद्वारे त्यांचे परिपत्रक दि. १६.०३.२०२३ अंतर्गत अनिवार्य केलेले अन्य संबंधित दस्तावेज सादर करून आपला ई-मेल आयडी, संपर्क व अन्य केवायसी तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करू शकतील. अन्य आवश्यक तपशिलासमवेत सदर फॉर्म बॅकेची वेबसाइट https://www.suryodaybank.com/Availing-investor वर तसेच केफिनटेक यांची वेबसाइट https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx#isc download hrd उपलब्ध आहे. भरलेले फॉर्म खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारातून सादर करता येऊ शकतील
- इन पर्सन व्हेरिफिकेशन (आयपीव्ही) च्या माध्यमातून : भागधारक त्यांचे आवश्यक दस्तावेज केफिनटेक यांच्या कोणत्याही शाखेत सादर करू शकतील, ज्याचा तपशील <u>kfintech.com/contact-us</u> येथे उपलब्ध आहे.
- कागदोपत्री स्वरूपात : भागधारक आवश्यक दस्तावेजांच्या कागदोपत्री स्व–साक्षांकित करून व टपालाद्वारे केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिट : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर - बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत - ५०० ०३२ या पत्त्यावर पाठवू शकतील
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून : भागधारक आवश्यक दस्तावेज ई-स्वाक्षरीसमवेत https://ris.kfintech com/clientservices/isc/default.aspx# येथे पाठवू शकतील.
- इलेक्टॉनिक स्वरूपात बँकेचे भागधारक असलेले सभासद त्यांच्या संबंधित डीपीजकडे आपला ई-मेल पत्त व मोबाइल क्रमांक पडताळणी /अद्ययावत करू शकतील.
- सभासदाचा ई-मेल आयडी यापूर्वीच बँक/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत असल्यास संबंधित सभासदाच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल यांच्यासमवेत ई-मतदानाकरिताची लॉग इन अर्हता पाठवण्यात येईल
- यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार आरटीए, केफिनटेक यांच्याकडे त्यांचा ई-मेल पत्ता einward.ris@ kfintech.com येथे पाठवावा.
- ागू कायद्यांच्या अनुषंगाने एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकत ई–मेल पत्त्यांवर पाठवण्यात येईल

वरील माहिती ही बँकेच्या सभासदांची माहिती व लाभासाठी तसेच एमसीए व सेबी परिपत्रके, वेळोवेळी सुधारित च्या अनुपालनांतर्गत जारी करण्यात येत आहे.

| संचालक मंडळाच्या आदेशाद्वा |
|---|
| सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड करित |
| स्ही/- |
| |
| कृष्ण कांत चतुर्वेद |
| कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र |
| सभासदत्व क्र. एफ७२६३ |
| |

THE - III - III - Commedia @rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com, lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.